

DHANLAXMI COTEX LIMITED

285, PRINCESS STREET, JHAVAR HOUSE,

2ND FLOOR, MUMBAI - 400 002. • PHONE : 022-4976 4268

E-mail: dcotex1987@gmail.com / accounts@dcl.net.in

Website: www.dcl.net.in

CIN: L51100MH1987PLC042280

Date: 31/08/2022

To,
The Bombay Stock Exchange Ltd
Corporate Relationship Dept,
1st Floor, New Trading Ring,
Rotunda Building, P. J. Towers,
Dalal Street, Fort, Mumbai – 400 001

Ref: BSE Scrip Code: 512485

Sub: Newspaper Publication of 36th Annual General Meeting: Reg 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), 2015.

Dear Sir / Madam,

In Compliance with Reg. 30 read with Schedule III and other applicable provisions of SEBI (Listing Obligations Requirements) Regulations, 2015, we have enclosed herewith a copy of newspaper publications of August 31, 2022 in following newspapers pertaining to 36th Annual General Meeting.

- News Hub (In English Language)
- 2. Pratahkal (In Marathi Language)

You are requested to take same on record and oblige.

Thanking You Yours Faithfully

For Dhanlaxmi Cotex Limited

Mahesh S. Jhawar

(Whole Time Director)

DIN: 00002908 Place: Mumbai

Encl: a/a

NCP party workers meet President Sharad Pawar along with MLA Jitendra Awhad Anand Paranjpe and other brass leaders at Naad bungalow in Thane



Pic by Umesh Wandre

PUBLIC NOTICE

Let it be Know all public that Neelkamal co.op hsg Ltd.situated at Teen dongari, Yashwant nagar, Goregaon West, mumbai.400062, is my client and 1) Mr.sayyed Mohammed Husain Ial Mohd was member of society and owner of flat no.304,3rd floor, C-wing, Neel kamal co.op hsg. Ltd, Teen dongari Yashwant nagar Goregaon West Mumbai 400104, who expired on dated: 10/10/2011 Leaving behind Smt. Mobarkun Nisha and Afjal Husain as legal heirs and they are made an agreement for sale of above said flat premises in favour of Shabuddin Nizamuddin Shaikh and Afreer Shabuddin Shaikh on dated 26/08/2022 by registared agreement vide no BRL6-18217-2022as

If any other legal heirs of Deceased Late Sayyed Nohammed Husainlal Mohd. is/are contact abo said society/ under signed person's with cogne evidenc, objection, claim, charge of any nature against said flat Premises, The same should be brought within 07days from date of publication of notice in written to the undersigned with cognet evidence else later on no claim shall be entertained. Neel Kamal CHS Ltd. (REGD. NO.: MUM/SRA/HSG/C.T.C./11150/200 TEEN DONGRI, YASHWANT NAGAR, GOREGAON (WEST), MUMBAI - 400062.

PUBLIC NOTICE

Mrs. Nazima Abdul Kader Shaikh (Owner's) of the Flat No. 311, 3rd Floor 'D' Wing Building No. 6. Al-Mina Anartment Co-on. Hsg. Soc. Ltd., Amrut Nagar, Oshiwara Garden Road, Jogeshwar (W), Mumbai- 400102. My clients had purchase the said flat from 1) Mr. Mohammed Umer Dongarwala, 2) Mrs. Kulsum Abdu Wahid Nee Kulsum Mohammed Dongarwala, 3) Mr. Yusuf Mohammed Dongarwala, 4) Mr. Ibrahim Mohammed Dongarwala, Mr. Idris Mohammed Dongarwala, 6) Mr. Sohail Mohammed Dongarwala, 7) Mr. Asif Mohammed Dongarwala, 8) Mrs. Hamida Mohammed Javed Taibani Nee Hamida Mohammed Dongarwala 9) Asma Banu Mohammed Dongarwala & 10) Mrs. Salma Sohel Moosani Nee Salma Mohammed Dongarwala (Sellers) with my clients (Purchasers) as per the Agreement for Sale Deed dated 06/08/2014, One of the Chain of Agreement for Sale/Transfer dated 19/05/1993 executed between Mr. Yousuf Ahmed Lakdawalla with Mr Mohamed Umer Dongarwala & Late Mrs. Hajrabai Mohammed Dongarwala died on 16/09/2005, If anyone having any objections/claim/right in the said Flat of whatsoever nature should notify the same in writing with supporting documents in respect of their respective claim to the undersigned advocate within 14 days from the date of publication. If any claim is not received within the stipulated period, the same shall not be nsidered or entertained and will be considered to be waived off

Anand B Mishra (Advocate) 1st Mangal Bhavan, Cross Nagardas Rd, Andheri -E, Mumbai- 69.

PUBLIC NOTICE

KNOWN ALL PUBLIC SHALL COME, that My Client **MR. TEJINDER PAL SINGH** MALHOTRA & MRS. ANJANA KAUR MALHOTRA, owner of Flat No. 12, Sonnet Co.op. Housing Society Ltd., Sher-e-Punjab CHS LTd., Mahakali Caves Road, Andheri (East). Mumbai - 400 093, which is purchased client from LAXMI NARAYANA PURAM RAMAN AKASH, by registered agreement no 00023-2006 on dated 03/01/2006. Link documents of above said flat destroyed due to heavy rains on 26/07/2005 at Mumbai, executed between SAROJA GANESAN AND M/S. PANKAJ CONSTRUCTIONS (MR MALHOTRA) my client lodged complaint in Meghwadi Police Station, on dated 29/08/2022. If any person has any objection lien, charge or claim of any nature against said link documents in the respect of said flat, the same be brought vithin 07 days from date of publication of notice to the undersigned with cogent evidence else

letter on no claim shall be entertained. Santosh D. Date: 31/08/2022 (Advocate High Court) 15, M.P. Nagar, Near Shobhana Bldg., J.M. Road, Pump House, Andheri (E), Mumbai -400 093.

जाहीर नोटीस तमाम जनतेस या नोटीसीद्वारे कळविण्यात येते

की माझे अशिल शिवश्रद्धा कॉम्पलेक्स को. ऑप. है.सो.लि. बि.पी रोड, भाईंदर (पु) ४०११०५ या सोसायटीतील सदनिका बी-४०४ बाबत सभासदत्व मिळावे म्हणुन रेमंड डिसोझा यांनी संस्थेकडे अर्ज केला आहे सदर बी-४०४ संस्थेच्या दप्तरी श्रीमती फिलोमीना डिसोझा आणी रेमंड डिसोझा यांचे नावे होती श्रीमती फिलोमीना डिसोझा यांचे दिनांक २१.०१. २१ रोजी निधन झाले आहे त्याच प्रमाणे त्याच्या इतर वारसानी नोंदणीकत हक्कसोड पत्र दिलेले आहे.

या हस्तांतरण बाबतीत कोणत्याही वारसांच्या, बँकेच्या किंवा इतर वारसांच्या कोणत्याही प्रकारच्या हरकती असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध होताच १५ दिवसांच्या आत माझ्या खालील पत्यावर संपंक साधावा अन्यथा कोणाचीही हरकत नाही असे समजुन सदर सदनिकीचे सभासदत्व रेमंड डिसोझा यांचे नावे दिले जाईल त्यानंतर येणारी हरकत हि संस्थेचे पद्धिकारी व सभासद यांचेवर बंधनकारक नसेल. दत्तप्रसाद राईलकर दिनांक: ३१/०८/२०२२ (वकील उच्च न्यायालय) शॉप. न. ११ वासुदेव कॉम्पलेक्स मिरा रोड (पुर्व)

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that, under instruction of my client MRS. GEETHA RAGHAVENDRA TANTRY, I hereby state that, the Original Agreement for sale executed on 12th day of July, 2005 and the Original Registration receipt No. 6062, dated 20.07.2005 between MR. S. SRINIVASAN (The Erstwhile Owner and 1)MRS. REKHA DILIP MEHTA & 2) MRS. CHHAYA RAJENDRA SAMPAT, for the property at Flat No.A/105, First Floor, Sagar Park Cooperative Housing Society Ltd, Amrut Nagar, Ghatkopar (West), Mumbai-400086, has been lost/misplaced. Accordingly, my client MRS. GEETHA RAGHAVENDRA TANTRY, has lodged a online complaint at Ghatkopar Police Station, on 30.08.2022 vide Lost Report No. 29188/2022 for the lost/ misplaced of the Original Agreemen for sale and the Original Registration

Any Person, Bank or Institution claiming interest in the said property or any part thereof by way of sale, gift lease, mortgage, lien, trust, easemen or otherwise howsoever are hereb or otherwise nowsoever are nereby required to claim personally or by written claim at office address given below within a period of 14 days from the date of this notice, failing which such claim, if any shall be considered as waived / void. Place: Mumbai

(ADV. S. P. TIWARI) Advocate, High Court 5, R.N. Pandey Chawl, Gaondevi, Ghatkopar (W), Mumbai–400086.

Dated: 31.08.2022

DHANLAXMI COTEX LIMITED

REGD. OFF: C J HOUSE, 2ND FLOOR, 285 PRINCESS STREET, MUMBAI- 400002 CIN: L51100MH1987PLC042280| E-mail: dcotex1987@gmail.com Website: www.dcl.net.in | Tel.: 022-49764268

INFORMATION REGARDING THE ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/ OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM)

NOTICE is hereby given that pursuant to the applicable provisions of the Compa 2013, Rules made thereunder and General Circular No. 20/2020 dated 5th May 2020 read vith General Circular No. 14/2020 dated 8th April 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April 2020 and General Circular no. 02/2021 dated 13th January, 2021, 14th December, 2021, 02/2022 and 03/2022 dated 5th May, 2022 respectively and all other relevant circulars issued from time to time by the Ministry of Corporate Affairs ("the MCA Circulars") read with the SEBI Circulars, 36th Annual General Meeting (AGM') of the members of Dhanlaxmi Cotex Limited will be held on Saturday, September 24, 2022 at 11:30 A.M through video conferencing facility without any physical presence of member The process of participation in the AGM will be provided in the Notice of the AGM.

The AGM Notice is also available on the website of the company at http://www.dcl.net.in/

vestor info.html and on the website of Bombay Stock Exchange at www.bseindia.com. No ard copies of the notice will be made available to the Members. Manner to register/update email addresses:

Members who have not registered their e-mail address with the Company or their Depository Participant are requested to register their e-mail address in the following

Send Scanned copy of the following documents by email to: shwetas@bigshareonline. com keeping cc to: dcotex1987@gmail.com and accounts@dcl.net.in

a. A signed request letter mentioning your name, folio number and complete address

o. Self-attested scanned copy of the PAN Card, and Self-attested scanned copy of any document (such as Aadhaar card, Driving Licence, Election Identity card, Passport) in support of the address of the Members as registered

For Electronic Shareholders

The shareholders holding shares in electronic mode are also requested to register/ update their email address, Permanent Account Number (PAN) and Bank Account details with the Depository Participant where their respective dematerialised accounts are maintained. The remote e-voting as well as e-voting at the AGM on the proposals contained in the Notice of the AGM will be conducted on the e-voting system to be provided by the Company through CDSL. The details of the e-voting system and process of e-voting is specified in the Notice of the $36^{\rm th}$ AGM. The members who are holding shares in physical form or who have not registered their email ID, can access the details of e-voting system and vote on The e-voting system as per the procedure which will be mentioned in the AGM Notice.

This newspaper intimation will also be available on the on the website of BSE Limited at

Mahesh S. Jhawai (Managing Director) DIN:00002908 Place: Mumbai

(Under Bye-Law No. 35) **NOTICE**

Late Santosh T. Borkar Member of the Bal Ganesh Tower Co.Operative Housing Society Ltd., having address at: Dada Patil Wadi Road, Near Thane Railway Station, Thane (west)-400602, and Late Santosh T. Borkar holding Office No.103, 1st Floor, in the building of the Society, and also holding 10 shares of face value of Rs.50/- each of the aggregate value of Rs.500/ bearing distinctive Sr.Nos.101 to 110 (both inclusive) and share certificate No.11, And Late Santosh T. Borkar died on 23.05.2021 at Thane with making nomination of his wife Smt. Megha S. Borkar, And Smt. Megha S Borkar has applied for 100 % shares membership of Late Santosh S. Borkar as a legal heir. The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/Objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/Property of the Society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of the shares and interest of the deceased member in the capital/property of the Society. If no claims/objections are received within period prescribed above, The Society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objection, if any received by the Society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with the manner provided under the bye-laws of the Society.

Place: Thane **Date:** 30/08/2022

Hon. Secretary For and on behalf of

Bal Ganesh Tower Co.Operative Housing Society Ltd.

SITA ENTERPRISES LIMITED

Registered Office: 415-416. Arun Chambers, Tardeo Road, Mumbai - 400034. CIN: L45202MH1982PLC026737 Tel No.: 022-66627383 Fax: 022-66627384 Website: www.sitaenterprises.com Email Id: sitaenterprisesltd@yahoo.com

Notice of 39th Annual General Meeting, E-Voting and Book Closure NOTICE is hereby given that the 39th Annual General Meeting ("AGM") of the shareholders of the Company will be held on Thursday, 29th September, 2022 at 03:00 P.M. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means "OAVM") provided by the National Securities Depository Limited ("NSDL") in accordance with the MCA circulars and applicable provisions to transact the business as set out in the Notice of AGM dated 12th August, 2022. The said Notice along with financial statements and reports for Financial year 2021-22 is being sent through electronic mode to those members whose email addresses are registered with the Company/Registrar and Share Transfer Agent viz. Link Intime India Private Limited and Depositories. These are also being uploaded on the website of the Company at www.sitaenterprises.com and will also be available on the websites of NSDL at www.evoting.nsdl.com and Stock Exchanges at www.bseindia.com.

The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday 23rd September, 2022 to Thursday, 29th September, 2022 (both days Inclusive) for the purpose AGM.

The Company will provide its shareholders facility of remote e-voting through electronic voting services arranged by NSDL. Electronic voting shall also be made available to the shareholders participating in the AGM. Members who have not registered their e-mail addresses are requested to register

the same with their Depository Participant ("DP"), if the shares are held in demat form and to Link Intime India Private Limited for those Members holding shares in The members holding shares in physical form or who have not registered their

email addresses can cast their votes through remote e-voting or through e-voting at the meeting and attend the AGM by following the instructions given in the The remote e-voting period begins on Monday, the 26th day of September, 2022 at

09:00 A.M. and ends on Wednesday, the 28th day of September, 2022 at 05:00 P.M. The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. Members may note that

- a. Once the vote on a resolution is cast by the member, the member cannot change it subsequently.
- b. The facility for voting will also be made available during the AGM, and those members present in the AGM through VC facility, who have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through the e-voting system during
- c. The Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGN may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again.
- d. The cut-off date for determining eligibility of members through remote E-Voting and voting at the AGM is 22nd September, 2022 any person who acquires shares and becomes shareholder of the company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date may cast their votes by following the instructions and process of e-voting as provided in the Notice of AGM

Members will be able to attend the AGM through VC/OAVM facility or view live webcast of AGM provided by NSDL at www.evoting.nsdl.com. Members may kindly refer to the detailed guidelines given in the notice of the AGM for joining AGM through VC/OAVM.

In case you have any queries or issues regarding e-voting / remote e-voting, you may refer the Frequently Ask Questions ("FAQs") and insta vote e-voting manual available at www.evoting.nsdl.com under help section and send email to evoting@nsdl.co.in or call on toll free no. 1800 1020 990 and 1800 22 44 30.

> By order of the Board of Directors For Sita Enterprises Limited

Place: Mumbai **Company Secretary** Date: 29/08/2022

AXIS BANK LTD.

Central Office - Gigaplex, NPC-1, 3rd Floor, MIDC, Airoli Knowledge Park, Mugulsan Road, Airoli, Navi Mumbai - 400708. Regd. Office: Trishul, Opp. Samartheswar Temple, Law Garden, Ellisbridge, Ahmedabad - 380006.

Possession Notice (For Immovable Properties)

APPENDIX –IV [Rule 8(1)] of the security interest (Enforcement) Rules, 2002

Whereas the undersigned being the Authorized Officer of the Axis Bank Ltd. under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of the powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice under section 13(2) of the said Act on the dates mentioned below calling upon the following Borrowers / Mortgagors, to repay the amounts mentioned in the notices and as per described below within 60 days from the date of the said Notice.

The Borrowers / Co-Borrowers/Mortgagors/Gurantors having failed to repay the amount notice is hereby given to the Borrower and other mentioned herein below in particular and the Public in general that the undersigned has **taken Symbolic Possession** of the properties described herein below in the exercise of the powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with rule 6 & 8 of the security Interest (Enforcement) Rules, 2002 on the dates mentioned below, and is now in the possession of the undersigned

The Borrowers/Co-Borrowers/Mortgagors/Gurantors in particular and the Public in general are hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of the **Axis Bank Ltd.** for the amounts mentioned herein below and future interest thereon. The Borrower's attention is invited to the provisions of Sub Section (8) of Section 13 of the SARFAESI Act, 2002 in respect of time available, to redeem the

Sr.	Name and Address of Borrowers/	Outstanding Amount	Date of Demand Notice
No.	Co-Borrowers / Mortgagors / Guarantors/ GPOA	in Rs.	Date of Possession
	1. Ravindra Anandrao More, 2. Savita Shrikant Gurav, SS-2, Room No. 46, Sector-7, Koparkhairane, Navi Mumbai - 400709 And Also At: Shree Siddhivinayak CHS, B/6/206, Sector-9, Gharonda, Ghansoli, Navi Mumbai-	Thousand One Hundred & Twenty Seven Only) as on	25/08/2022
2	400701 And Also At: Apartment No. 1105, On The 11th Floor, of the Building No. E05 In The Mass Housing Scheme, (EWS), Sector-22, Taloja, Navi Mumbai - 410208.	only) plus further interest (at contractual rate of	13/04/2022
	Details of Mortgaged Property: Apartment No. 1105, On The 11th Floor, of the Building No. E05, In The Mass Housing Scheme, (Ews), Sector-22, Taloja, Navi Mumbai- 410208. Area Admeasuring: -25.81 Sq. Mtrs. Carpet		
	1. Manisha Radheshyam Mandal, 2. Radhe Shyam Ram Bilash Mandal, Flat No. 301, On The Third Floor, Pushpa Ganga Apartment, Sector 4, New Panvel, Navi Mumbai - 410206 And Also At: 11, Varad, Vinayak Plaza, Plot No. 26, Sector 9, Khanda Colony, Panvel - 410206 And Also At: Flat No. 2902, E Wing, On the 29th Floor, In The Building Known As "Balaji Symphony" Phase 3, Panvel Matheran Shilroad, Constructed On Survey No.	Seven Thousand Four Hundred & Thirty Seven Only) as on 25/05/2022 (including interest applied till 25/05/2022 only) plus further interest (at contractual rate of interest) From 25/05/2022 thereon till the date	25/08/2022
	45 and 173, Panvel, Raigad - 410206		

Details of Mortgaged Property: Flat No. 2902, E Wing, On the 29th Floor, In The Building Known As "Balaji Symphony" Phase 3, Panvel Matheran Shilroad, Constructed On Survey No. 45 and 173, Panvel, Raigad - 410206. Admeasuring: 44.250 Sq. Mtrs + Balcony 4.650 Sq. Mtrs

1. Devendra Mangalaprasad Singh, Flat No. 701, E-Wing, Dosti Vrishti, Dosti Vrishti, Dosti Vihar, Kores Road, Vartak Nagar, Thane - 400606 And Also At: Flat Right Thousand Five Hundred & Fifty Only) as on No. 704, On the 7th Floor, On the Building Popularly Known As "C" Wing 29/04/2022 (including interest applied till 29/04/2022 Shree Vastu", At Mauje and Talathi Saja Temghar, Taluka-Bhiwandi, Dist. only) plus further interest (at contractual rate of Thane- 421302. 26/08/2022 30/04/2022 repayment of total dues

Details of Mortgaged Property: Flat No. 704, On The 7th Floor, On the Building Popularly Known As "C" Wing, Shree Vastu", On The Land Bearing Survey No. 5/3(P) and 5/3(P), 5/5 and 9/14 Situated Lying and being at Mauje and Talathi Saja Temghar, Taluka-Bhiwandi, Dist. Thane- 421302 Area Admeasuring : - 42.12 Sq. Mtrs. Carpet Area (+ In Addition To That Balcony, Flowerbeds, Dry Yards)

4 1. Dipalisuchismita Rout, 2. Ranjan Kumar Pahadsingh, Solitaire, S. N. Rs. 55,00,434/- (Rupees Total Rout, 2. Ranjan Rumar Fanadsingh, Solitaire, S. N. Ras, J. Ranjan Rumar Fanadsingh, Solitaire, S. N. Rumar 25/08/2022

Details of Mortgaged Property: Apartment Bearing No. 5C-2902, Located On 29th Floor, In The Building Bearing No. 5 C of Type 2 Bhk B(L) In Sector No. 3 of the Complex Known As "Indiabulis Greens" On The Land Bearing Survey No. 80 A, 83/2A, 83/3, 83/7 + 4B + 5B, 85/0 (Part), 86/1, 90/1A (Part) Situated At Village Kon, Taluka Panvel Within the Limits of Zilla Parishad Raigad Panchayat Samit, Panvel, Raigad- 410206. **Bounded As: On Or Towards East**: Proposed Indiabulis Malls/Commercial Complex & 24 M. Wide Kon Savla Rasayani Road, **On Or Towards South**: Other Property, On Or Towards West: Existing Railway Line, On Or Towards North: Proposed Indiabulls Residential Development & Other Property. Area Admeasuring: - 69.03 Sq. Mtrs. Carpet Area Equivalent To 743.03 Sq. Ft of Carpet Area Or Thereabouts (Inclusive of Balconies But Not Inclusive of Service Area, Dry Yard and Flower Bed) (Alongwith Right to Use One Car Parking Space)

5 1. Harsh Vardhan Kumar Umesh Singh, 2. Jyoti Kumari Harsh Vardhan Kumar Singh, S. Y. No. 99/1, Yaduvanshi Nagar, Lokhandi Pada, Near Smashan Ghat, Boisar (East)-401501 And Also At: Flat No. 003/C Wing, On Ground Floor, In Building No. 12, Type A Known As "Shali Kunj" On The Land Bearing Survey No. 404/2, Survey No. 407/1, Survey No. 407/2 Lying Being And Situated At Village Mahim, Mahim Road, Palghar (West)-401404 25/08/2022 Details of Mortgaged Property: Flat No. 003/C Wing, On Ground Floor, In Building No. 12, Type A Known As "Shail Kunj" On The Land Bearing Survey No. 404/2, Survey No. 407/1, Survey No. 407/2 Lying Being And Situated At Village Mahim, Mahim Road, Palghar (West) - 401404 Taluka - Palghar, Dist. Palghar. Area Admeasuring: - 36.54 Sq. Mtrs. Built Up (Which Is Inclusive of The Area of Balconies And All Utility Areas Along

With Racc Structural Elements) 6 1. Jafar Ali Baksh Khan, 2. Jannatun Nisa Allabaksh Khan, Room No. 2, Chawl No. 1, Devnath Singh Chawl, Subhash Nagar, Near Hari Masjid, Jari Mari, K.A. Road, Kurla (West) - 400072 And Also At: Flat No. 402 On The Jordh Flour, In The Project Named As "Thakur Nagari" Type C, Building No. 6, On The Land Bearing Survey No. 61/1/4/2 Situated At Village - Pasthal, Tarapur-Boisar Road, Near Lotus Residency, Taluka - Palghar, Dist. Palghar of total dues 25/08/2022

Details of Mortgaged Property: Flat No. 402, On The Fourth Floor, In The Project Named As "Thakur Nagari" Type C, Building No. 6, On The Land Bearing Survey No. 61/1/4/2 Situated At Village-Pasthal, Tarapur-Boisar Road, Near Lotus Residency, Taluka-Palghar, Dist. Palghar - 401501. Area Admeasuring: - 269.74 Carpet Area i.e. 25.06 Sq. Mtrs.

1. Nilesh Vitthal Shende, 2. Priyanka Prakash Kadam, A. R. Enterprises Building, House No. 1946, 1st Floor, Room No. 102, Gaodevi, Ghansoli Gaon, Navi Mumbai-400701 And Also At: At Yelewadi, Post-Kalgan Patan, Shanti Nagar, Satara - 415112 And Also At: Apartment No. G-311, On The Third Floor, In The Building G-wing, of Phase-II, of the Project Known As Arihant Anika Phase II, On the Land Bearing Survey No. 36/1, 35/4 Situated At Village - Koyanavele, Behind Ghot Camp, Taluka-Panvel, District Raigad - 410208. And Also At: Room No. 4, Chawl No. 01, Nonika Niwas, Vasundari Road, Near, Janki Vidyalaya Mandir, Kalyan West - 421605 Road, Near Janki Vidvalava Mandir, Kalvan West - 421605

Details of Mortgaged Property: Apartment No. G-311, On the Third Floor, In The Building G-Wing, of Phase-II, of the Project Known As Arihant Anika Phase II, On the Land Bearing Survey No. 36/1, 35/4 Situated At Village - Koyanavele, Behind Ghot Camp, Taluka-Panvel, District Raigad 410208. Area Admeasuring : - 32.04 Sq. Mtrs. Carpet Area

8 1. Prashant Bhimrao Kadam, 2. Bhimrao Damu Kadam, SS-1, Room No. 30, Sector-08, Kopar khairane, Navi Mumbai - 400709 And Also At:
Asu Road, Algudewadi, Phaltan, Phaltan, Satara - 415523 And Also At:
29/04/2022 (including interest applied till 29/04/2022) Flat No. 402, On The Fourth Floor, In the Building Known As Advance only) plus further interest (at contractual rate of interest) From 29/04/2022 thereon till the date of repayment of total dues

Details of Mortgaged Property: Flat No. 402, On The Fourth Floor, In the Building Known As Advance Arcade Constructed On Plot No. A6, Sector-6, Near Utsav Hotel, Asudgaon Village of 12.5% (Erstwhile Gaothan Expansion Scheme), Navi Mumbai, Taluka-Panvel, Dist. Raigad-410206 Bounded As: On Or Towards the North: 11 Mtrs Wide Road, On Or Towards The South: Open Space, On Or Towards East: Plot No. 07; On Or Towards West: Plot No. 05 Area Admeasuring: 25.26 Sq. Mtrs. Carpet.

9 1. Sachin Manohar More, 2. Manisha More, Flat No. 201, On The Second Floor, In The A-Wing, In the Building To Known As "Amber Star" Thousand One Hundred & Sixty Seven Only) as on Land Bearing Survey No. 29(PT) Old S. No. 101 (PT) Situate, Iying and being At Village-Kanchangaon, Bhoirwadi, Thakurli (East), Taluka-Kalyan, Dist. Thane- 421201. And Also At: 17, Shivayan CHS Ltd., Cholegaon, Interest) From 29/04/2022 thereon till the date of Ralai Nagar, Thakurli (East), 421201. repayment of total dues Balaji Nagar, Thakurli (East)-421201

30/04/2022

30/04/2022

25/08/2022

30/04/2022

25/08/2022

Details of Mortgaged Property: Flat No. 201, On The Second Floor, In The A-Wing, In The Building To Known As "Amber Star" Land Bearing Survey No. 29(Pt), Old S. No. 101 (Pt), Situate, Lying and Being At Village-Kanchangaon, Bhoirwadi, Thakurli (East), Taluka-Kalyan, Dist. Thane-421201. Bounded As: On Or Towards East By: Property of Pralhad Raghunath Bhoir, On Or Towards West By: Property of Gopinath Bhoir, On Or Towards North By: Property of Dnyaneshwar R Bhoir, On Or Towards South By: Property of Pralhad R Bhoir. Area Admeasuring:

10 1. Sagar Uttam Patil, 2. Mamta Sagar Patil, Pandurang Krupa, 101, Ground Floor, Behind Raghukul, Koprigaon, Near E. E. Highway, Thane (East) - 400603 And Also At: Plot No. 17B, Chitra Road, Behind Municipal School No. 28, Shivsagar Colony, Dhule -424001 And Also At: Flat No. C - 301, On The Third Floor, In The C-Wing, Of The Building Known As Bhaurao Park, Opp. Gavali Hospital, Situated At Mauje Rabale, Navi Mumbai, Taluka & District- Thane- 400701.

Details of Mortgaged Property: Flat No. C-301, On The Third Floor, In The C-Wing, Of The Building Known As Bhaurao Park, R.C.C. Constructed On The Land Bearing City Survey No. 168, City Survey No. 23, City Survey No. 167, City Survey No. 168, City Survey No. 26, City Survey No. 168, City Survey No. 5 Situated At Opp. Gavali Hospital, Mauje Rabale, Navi Mumbai, Taluka & District- Thane- 400701. Arear Admeasuring: -370 Sq. Ft Carpet 11 1. Sarvesh Yadav, 2. Vipinkumar Ramkumar Yadav, Flat No. 1202, D- Rs. 18.87.340/- (Rupees Fighteen Lakh Fighty Sever

Wing, Bachraj, Yahoo Park, Landamark Global City, Virar (West) - 401303 Thousand Three Hundred & Forty Only) as on And Also At: Flat No. 106, On The First Floor, In "B" Wing, Type-G, of Biulding No. 2, of Sector-07, In The Scheme Known As "Parasnath Nagari" only) plus further interest (at contractual rate of 30/04/2022 At Village Umroli, Taluka - Palghar - 401404. **And Also At**: Flat No. 306, C- interest) From 29/04/2022 thereon till the date of Wing, Building No. 2, Sector-7, Parasnath Nagari, Umroli (East) - 401404

Details of Mortgaged Property: Flat No. 106, On The First Floor, In "B" Wing, Type-G, of Biulding No. 2, of Sector-07, In The Scheme Known As "Parasnath Nagari" Constructed On N.A. Land Bearing Gut No. 133 Situate, Lying And Being At Village Umroli, Taluka-Palghar- 401404. Area Admeasuring: - 32.67 Sq. Mtrs. Carpet Area and the Said Flat has Attached Balcony Admeasuring 4.29 Sq. Mtrs. 12 1) Amit Shantaram Chavan, 2) Shantaram R Chavan, Both At: Shree Rs. 25,83,770/- (Rupees Twenty Five Lakhs Eighty

Shantiniketan CHS, Plot No. 12 A, Room No A 303, Opp Litle World Mall, Three Thousand Seven Hundred Seventy and Paise Zero Only) as on 26/05/2022 (including interest applied till 26/05/2022 only) plus further interest (at contractual rate of interest) From 26/05/2022 thereon Sector 8 Kharghar, Kharghar - 410210 till the date of repayment of total dues Details of Mortgaged Property: Flat No. A-303, on the Third Floor, in the A-Wing, of the building known as "Shree Shanti Niketan 'C' CHS LTD.,

situated at Opposite Little World Mall, Plot No. 12 A, Sector 8, Kharghar, Navi Mumbai- 410210. Area Admeasuring : - 363.79 Sq. Ft. with attached Terrace of 37 Sq. Ft. Built up

13 1) Abhishek Jagdamba Singh, 2) Rajesh Jagdamba Singh, 3) Baramati | Rs. 45,43,201/- (Rupees Forty Five Lakhs Forty Three Jagdamba Sing, All At: D-402, Sonam Heights 'D' CHS Ltd., Phase-XV, New Golden Nest, Goddev Village, Bhayander East, Thane-401105. on 26/05/2022 (including interest applied till And Also At: L-301, Sonam Godavri, New Golden Nest, Phase-14, Bhayander East, Thane-401105

And Also At: 2-301, Sonam Godavri, New Golden Nest, Phase-14, Indicate the contractual rate of interest) From 26/05/2022 thereon till the date of repayment of total dues Details of Mortgaged Property: Flat No. 402, D Building, On The Fourth Floor, Society Known As "Golden Nest Phase, XV Sonam Heights 'D'

Co. Op. Hsg. Soo. Ltd.", Situated At Goddeo Village, Opp Hanuman Mandir, Near Jain Bunglow, Bhayander East, Thane-401105 Within The Limits Of Mira Bhaynader Municipal Corporation. Area Admeasuring:- 593 Sq.Ft. Carpet Area

14 1. Arunkumar Mishra, Flat No. D-701, Shivalaya Complex, Netivali Naka, Rs. 1,13,09,398/- (Rupees One Crore Thirteen Lakhs Omkar Nagar, Kalyan (East) - 421306 And Also At: Room No. Sankalpan (Cast) - 421306 And Also At: Room No. Sankalpan (Bast) - 421306 And Also At: Room No. Sankalpan (Bast) - 421306 And Also At Flat No. 301 On Third Floor, In The Building Known As "Chamunda Heights" (20/08/2021 (including interest applied till Constructed On Plot No. 40, 42 And 43 Situate At Sector-15 At Ghansoli Node, Navi Mumbai, Taluka and Dist. Thane - 400701.

Details of Mortgaged Property: Flat No. 301 on Third Floor, in the Building known as "Chamunda Heights" constructed on Plot No. 40, 42 and 43 situate at Sector-15 at Ghansoli Node, Navi Mumbai, Taluka and Dist. Thane-400701. Allotted under 12.5% Gaothan Expansion Scheme. Area Admeasuring: -53.388 Sq. Mtrs. Carpet + Terrace 04.18 S. Mtrs.

15 RAJI J, Flat No. D 103, Mayur Park, Plot No. 1 & 22, Sector 36, Kamothe, Navi Mumbai - 410209. And Also At: Flat No. 103, 1st Floor, Shree Hari Apartment, Plot No. B-116, Sector 08, Ulwe, Navi Mumbai - 410218 Zero Only) as on 26/05/2022 (including interest And Also At: W/o. Giriraj R, Lekshmi Bhavan Pakonim, Nylom, Cheriyakonni, Poaruvikkara, Tiruvanantpuram - 695013 25/08/2022

Details of Mortgaged Property: Flat No. 103, On The First Floor, In The Project Known As "Shree Hari Apartment" Situated At Plot No.116 B, Sector 08, Village- Ulwe, Taluka- Panvel, Navi Mumbai- 410218. Admeasuring:- 289.68 Sq. Ft. Carpet Area Having Equivalent Carpet Area of 26.912 Sq. Mtrs.

Date: 31/08/2022 Authorised Officer. Place : Arioli, Navi Mumbai

एफएमजीसीमध्ये १.७ टक्क्यांची वाढ

झाली. मंगळवारी युरोपिय बाजारातील

वाढीचा परिणाम भारतीय बाजारावरही

दिसून आला. जर्मनीचा DAX १.४

: आठवङ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी शेअर बाजाराच्या निर्देशांकात मोठी वाढ दिसून आली. ३१ ऑगस्ट रोजी गणेश चतुथीनिमित्त सुट्टी असल्यानं शेअर बाजाराचं कामकाज होणार नाही.

मंगळवारी शेअर बाजाराचा निर्देशांक १५६४ अंकांनी वाढून ५९५३७ अंकावर पोहोचला. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात ४४६ अंकांची वाढ होऊन तो १७७५९ अंकांवर पोहोचला. मोठ्या घसरणीनंतर शेअर

मुंबई, दि. ३० (प्रतिनिधी)

: उद्योगपती मुकेश अंबानी यांनी

इंडस्ट्रीजची उत्तराधिकार योजना

मांडली, ज्यात आकाश आणि

ईशा या जुळय्ला मुलांकडे

अनुक्रमे दूरसंचार आणि किराणा

व्यवसाय, तर धाकटा अनंत हा

ऊर्जा व्यवसायाचे नेतृत्व करताना

दिसणार आहे. तथापि 'अद्याप

निवृत्तीचा विचार नाही आणि

पूर्वीप्रमाणेच कंपनीच्या विविध

व्यवसायांचे नेतृत्व सुरूच ठेवेन',

अशी खुलासेवजा पुस्तीही त्यांनी

डिजिटल सेवा ज्यात दूरसंचार

सेवेचा समावेश आहे, हे

रिलायन्सचे तीन प्रमुख व्यवसाय

आहेत. यातील किराणा आणि

डिजिटल सेवा अनुक्रमे जिओ

प्लॅटफॉर्म्स आणि रिलायन्स

रिटेल व्हेंचर्स लिमिटेड अशा

स्वतंत्र पूर्ण-मालकीच्या वेगळय्ला

उपकंपन्यांच्या रूपात कार्यरत

आहेत. तेल ते रसायने अथवा

'ओ२सी' व्यवसाय तसेच नवीन

अक्षय्य ऊर्जा व्यवसायदेखील मूळ

रिलायन्स इंडस्ट्रीजकडे कायम

आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ऊर्जा

व्यवसायात रिलायन्सचे सौर ऊर्जा,

बॅटरी आणि हायड्रोजन यामधील

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे

अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय

संचालक ६५ वर्षीय मुकेश अंबानी

म्हणाले, 'आकाश आणि ईशा यांनी

अनुक्रमे जिओ आणि रिलायन्स

रिटेलमध्ये नेतृत्वाची भूमिका

स्वीकारली आहे. सुरुवातीपासून ते

या व्यवसायात उत्कटतेने सहभागी

आहेत. अनंतदेखील मोठ्या

उत्साहाने नवीन ऊर्जा व्यवसायात

सामील झाला आहे. खरे तर, तो

जामनगरमध्ये आपला बहुतांश वेळ

व्यतीत करीत आहे.' तीन मुलांपैकी

आतापर्यंत फक्त आकाशलाच एका

com येथेही उपलब्ध आहेत.

इ मेल तपशिलाची नोंदणी

स्थळ : मुंबई

दिनांक: ३० ऑगस्ट २०२२

उत्तराधिकार नियोजनाबद्दल

गुंतवणुकीचा समावेश आहे.

शुद्धीकरण पेट्रोकेमिकल्स, किराणा आणि

भारतातील

कंपनी रिलायन्स

सोमवारी

मौल्यवान

जोडली.

मुंबई, दि. ३० (प्रतिनिधी) बाजाराच्या निर्देशांकानं घेतलेली ही झेप दिलासादायक असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अर्थव्यवस्थेच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरी चांगली आहे. याची अनेक कारणं आहेत. सरकारचं रिफॉर्म्सवर फोकस आहे. डायरेक्ट कर संकलनही वाढलं आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेतही गुंतवणूक वाढली आहे. ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत त्या त्या गोष्टी पोहोचत असल्याची प्रतिक्रिया बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंडाचे सीईओ ए बालासुब्रह्मण्यन यांनी दिली.

उत्तराधिकार योजनेची घोषणा; धाकट्या अनंतकडे ऊर्जी व्यवसाय

कंपनीचे कार्यकारी प्रमुख बनवण्यात

आले आहे, तर इतर दोघे संचालक

म्हणून कार्यरत आहेत. जूनमध्ये ३०

वर्षीय आकाशला जिओ प्लॅटफॉर्मची

उपकंपनी असलेल्या रिलायन्स जिओ

इन्फोकॉमचेअध्यक्षबनवण्यातआले.जिओ

इन्फोकॉम या कंपनीकडे रिलायन्सने

जाहीर सूचना

भंडारी हे फ्लॅट क. २०४, दुसरा मजला, बिल्डींग संभव म्हणून सोसायटी न्यु संभव को-ऑप. हा. सो. लि. म्हणून ज्ञात, वेंकटेश पार्क, टेलेफोन एक्सचेंजच्या समोर, भाईंदर

(प), जिल्हा ठाणे ४०१ १०१ येथील मालमत्तेचे मालक होते.

दिव १३.०७.२०२० रोजी मृत्यू झाला व श्रीम. पानीबाई पारसमलजी भंडारी यांचा दि. १०.०५.२०२१ रोजी मृत्यू

झाला त्यांच्या मागे त्यांचे कायदेशीर वारस **१. श्री.दिली**

पारसमल भंडारी, २. श्री. निर्मल पारसमल भंडारी

३. श्री. कमारपाल पारसमल भंडारी, ४. श्री. हसमख

श्री. दिलीप पारसमल भंडारी, २. श्री. निर्मत

रसमल भंडारी ३. श्री. कुमारपाल पारसमल भंडारी, श्री. हसमुख पारसमल भंडारी (रिलीजर्स) यांनी

श्री. नरेश पारसमल भंडारी व २. श्री. जगदीश रामल भंडारी (रिलीजी) यांच्या नावे रिलीज करा १२.०८.२०२२ रोजी दस्तावेज नोंदणीकरण

क TNN4-13840-2022 दि १२.०८.२०२२ अंतर्गत

जारी केले होते. व सदर फ्लॅट जागा भाऊ १. श्री. नरेश पारसमल भंडारी व २. श्री. जगदीश पारसमल भंडारी

यांच्या नावे सोसायटीच्या सभादत्वाकरिता हस्तांतरण

करण्याकरिता अर्ज केला होता व वरील निर्देशित फ्लॅट जा

ताबित खरेदीदार यांना विक्री करण्यास इच्छुक आहेत.

वा मला वा त्यांचे काउन्सेल वा यांना सदर दावे, आक्षेप यांच्या संबंधात कोणतेही दावे असल्यास कोणाही व्यक्तीस

सदर संबंधात दावे. आक्षेप असल्यास सदर अर्जदार मालमत्तेम

संदर्भ कांचार दाय, आवाप असल्यास सदर अजदार मालागता धील कोणतेही हक, अधिकार, हितसंबंध असल्यास तसेच कायदेशीर वारस/ विक्री आदीं मार्फत काही असल्यास सदर

सचनेच्या तारखेपासन योग्य परावे यांच्यासह १४ दिवसांच्या त सूचित करावे अन्यथा कोणतेही आक्षेप व

दि. २४.०८.२०२२ नोटरी, भारत सरकार कार्यालय : १०९, भाईदया नगर बी- बिल्डींग, गोपी मह

हॉटेलजवळ, नवघर रोड, भाईंदर (पू), जिल्हा ठाणे.

वकील उच्च न्यायालय

मर्व बँक विनीय मंस्था व्यक्ती आहींनी याहारे मार्च अशी

६. श्री. जगदीश पारसमल भंडारी हे आहेत.

गंगत पारसमलजी छोगामलजी भंडारी यांच

गमलजी भंडारी व श्रीम. पानीबाई पारसमलजी



मंगळवारी निफ्टी रियल्टी इंडेक्समध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. यात तीन टक्क्यांची वाढ झाली. बँक, ऑटो, फायनॅन्शिअल सर्व्हिसेस इंडेक्समध्ये २.७ टक्क्यांची वाढ झाली. आयटी इंडेक्समध्ये २.५ टक्के आणि

मिळविलेल्या दूरसंचार परवान्यांची

मालकी आहे. अंबानी हे स्वत: जिओ

प्लॅटफॉर्म व रिलायन्स रिटेल व्हेंचर्सच्या

अध्यक्षपदी आहेत. जिओ प्लॅटफॉर्ममध्ये

गुगल व फेसबुकची मालकी असलेली

मेटा या जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांनी

जाहीर नोटीस

या नोटीसद्वारे तमाम लोकांना कळविण्यात ये की माझे अशिल श्रीमृती. गीता राघवेंद्र तंत्री

यांच्या सूचना नुसार मी असे जाहीर करितो की

१२ जुलै, २००५ साली झालेला मुळ विक्री करार

व रजिस्ट्रेशन रिसिप्ट क्रमांक: ६०६२ दिनांक: २०.०७.२००५, श्री. एस. श्रीनिवासन (पूर्वीच

२०.०७.२००५, श्री. एस. श्रानिवासन (पूराच मालक) आणि १) श्रीमती.रेखा दिलीप मेहता,

२) श्रीमती.छाया राजेंद्र संपत, यांच्यात फ्लॅ

क्रमांक. ए/ १०५ पहिला मजला, सागर पार्क

को.ऑ. हॉ. सोसायटी. लिमिटेड., अमृत नगर,

घाटकोपर (पश्चिम), मुंबई -४०००८६, चा वर नमूद मूळ विक्री करार व रजिस्ट्रेशन रिसिष्ट

श्रीमती. गीता राघवेंद्र तंत्री, यांनी मूळ विक्री करार व रजिस्ट्रेशन रिसिप्ट, हरविले / गहाळ

झाला याची ऑनलाईन, घाटकोपर पोलीस ठाणे येथे गहाळ नोंद् क्रमांक २९१८८-२०२२,

तरी कोणत्याही व्यक्ती, बँक/ संस्था यांचा वरील नमुद फ्लॅट क्रमांक. ए/ १०५, वर कोणत्याही प्रकारचा दावा असल्यास स्वता किंवा लेखी खाली दिलेल्या पत्यावर ही नोटीस

जाहीर झाल्या पासून १४ दिवसात संपर्क साधावा, अन्यथा माफ केले / निरर्थक असे

(वकील एस. पी. तिवारी)

वकील उच्च न्यायालय

५, आर. एन. पांडे चाळ.

गावदेवी, घाटकोपर

(पश्चिम), मुंबई-४०००८६

दिनांक ३०.०८.२०२२ रोजी नोंद केली आहे.

🖊 गहाळ झाला आहे. माझे अशिल

गुंतवणूक केली आहे.

टक्क्यांनी वधारला. तर फ्रान्सच्या CAC मध्ये १ टक्क्यांची वाढ दिसून येत होती. तर दुसरीकडे ब्रिटन, जपान आणि दक्षिण कोरियाच्या बाजारांमध्येही तेजी दिसून आली.

PUBLIC NOTICE

Mrs. Nazima Abdul Kader Shaikh (Owner's) of the Flat No. 311 3rd Floor, 'D' Wing, Building No. 6, Al-Mina Apartment Co-op Hsg. Soc. Ltd., Amrut Nagar, Oshiwara Garden Road, Jogeshwai (W) Mumbai- 400102 My clients had nurchase the said flat from 1) Mr. Mohammed Umer Dongarwala, 2) Mrs. Kulsum Abdul Wahid Nee Kulsum Mohammed Dongarwala, 3) Mr. Yusuf Mohammed Dongarwala, 4) Mr. Ibrahim Mohammed Dongarwala Mr. Idris Mohammed Dongarwala, 6) Mr. Sohail Mohammed Dongarwala, 7) Mr. Asif Mohammed Dongarwala, 8) Mrs. Hamida Mohammed Javed Taihani Nee Hamida Mohammed Dongarwala Asma Banu Mohammed Dongarwala & 10) Mrs. Salma Sohe Moosani Nee Salma Mohammed Dongarwala (Sellers) with my clients (Purchasers) as per the Agreement for Sale Deed dated 06/08/2014, One of the Chain of Agreement for Sale/Transfe dated 19/05/1993 executed between Mr. Yousuf Ahmed akdawalla with Mr Mohamed Umer Dongarwala & Late Mrs ajrabai Mohammed Dongarwala died on 16/09/2005, If anyone aving any objections/claim/right in the said Flat of whatsoever nature should notify the same in writing with supportin documents in respect of their respective claim to the undersign advocate within 14 days from the date of publication. If any clain is not received within the stipulated period, the same shall not be onsidered or entertained and will be considered to be waived off Place : Mumbai Date : 31/08/2022 Anand B Mishra (Advocate)

1st Mangal Bhavan, Cross Nagardas Rd, Andheri -E, Mumbai- 69.

CHANGE OF NAME For change of Name of Widows of deceased Soldiers and change of

Name of Wives of Vererans)

SMT. BANDANA RAJARAM BHATis spouse of No: 13891568L Rank: Naik, Name LATE PRAKASH SHANTARAM WADEKAR resident at 1802/18th Floor, B-Wing, Swan Mill, MhadaSankul, T. J. Road, Sewri(W) Mumbai, Maharahstra-400015 have changed my name from BANDANA RAJARAM BHAT, VANDANA PRAKASH CHAVAN to VANDANA PRAKASH WADEKAR vide Affidavit / Self Declaration dated 27/08/2022.

जाहीर नोटीस

की माझे अशिल शिवश्रद्धा कॉम्पलेक्स को ऑप. हौ.सो.लि. बि.पी रोड, भाईंदर (पू) ४०११०५ या सोसायटीतील सदनिका बी-४०४ डिसोझा यांनी संस्थेकडे अर्ज केला आहे

फिलोमीना डिसोझा आणी रेमंड डिसोझा यांचे नावे होती श्रीमती फिलोमीना डिसोझा यांचे दिनांक २१.०१. २१ रोजी निधन झाले आहे त्याच प्रमाणे त्याच्या इतर वारसानी नोंदणीकृत हक्कसोड पत्र दिलेले आहे

बंधनकारक नसेल. दत्तप्रसाद राईलकर दिनांक: ३१/०८/२०२२ (वकील उच्च न्यायालय)

बाबत सभासदत्व मिळावे म्हणून रेमंड सदर बी-४०४ संस्थेच्या दप्तरी श्रीमती

या हस्तांतरण बाबतीत कोणत्याही वारसांच्या बँकेच्या किंवा इतर वारसांच्या कोणत्यार्ह प्रकारच्या हरकती असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध होताच १५ दिवसांच्या आत माझ्या खालील पत्यावर संर्पक साधावा अन्यथ कोणाचीही हरकत नाही असे समजून सदर सदनिकीचे सभासदत्व रेमंड डिसोझा यांचे नावे दिले जाईल त्यानंतर येणारी हरकत हि संस्थेचे पदधिकारी व सभासद यांचेवर

शॉप. न. ११ वासुदेव कॉम्पलेक्स मिरा रोड (पुर्व)

सीआयएन : एल९९९९एमएच१९५८पीएलसी०११००१ नोंदणीकृत कार्यालय : निर्मल, २० वा मजला, निरमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१. द्र. +९१ २२ २२०२ ३०५५/६६ ईमेल : itil investor@informed-tech.com

इन्वेस्टर एज्युकेशन ॲन्ड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) यांच्याकडे कंपनीच्या इक्विटी शेअर्सचे हस्तांतरण

वना याद्वारे गंतवणकदार शिक्षण व संरक्षण विधी प्राधिकरण (लेखा. अहवाल. हस्तांतरण व परतावा) नियम २०१६ (निय . गांच्या नियम ६ अनुपालन देण्यात येते की, वैयक्तिक माहिती पत्र कंपनीद्वारे संबंधित भागधारक यांना त्यांच्या नवीन पत्या गठविणयात आली आहे, ज्यांचे लाभांश वित्तीय वर्ष २०१४-२०१५ पासून लागोपाठ सात वर्ष प्रदानित वा दावेरिह असलेल्या लाभांशावर प्रदानित असेल. सर्व संबंधित तपशील सदर भागधारक यांचा शेअर्स अनुसार कंपनीच्या वेबसा प्रदानित स्वरूपात आयर्डपीएफकडे हस्तांतरण करणयाकरिता असेल. (www.informed-tech.com)

. वर्व संबंधित भागधारक यांनी कृपया त्यांचे दावे प्रदानित/ अप्रदानित लाभांश रक्कम दि. २९ नोव्हेंबर, २०२२ रोजी वा सदर तपशाल तारीख अनुसार नियमित करावा, अन्यथा त्यांचे शेअर्स नियम अनुसार विहित प्रक्रिया अनुसार आयईपीए

गोअर्स व रक्कमेचे अप्रदानित लाभांशांचे हस्तांतरण करण्यात येईल. वरील अप्रदानित लाभांश संबंधात काही असल्यास त्यांनी कोणत्याही माहिती/स्पष्टीकरण संबंधात कपया आमच्या आरर्ट . लिंक इनटाईम इंडिया प्रा. लि. यांना सी-१०७, २४७ पार्क एलबीएस मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई ४०० ०८३ येथ ्क्र. ९१-२२-४९१८६२७०, ईमेल iepf.shares@linkintime.co.in

न्पया नोंद घ्यावी की, आयईपीएफचे हस्तांतरणा सर्व लाभ यांच्यासह सदर शेअर्स अनुसार जर काही असल्यास आयईपीए

कु. अनिता पगा कंपनी सचिव व अनुपालन अधिकार

मुंबई, दि. ३० ऑगस्ट, २०२२

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय

बृहन्मुम्बई विभाग, मुंबई सारिमरा, सारिमरा मार्ग, वरळी, मुंबई ४०० ०३०.

ठिकाण: मुंबई

चौकशीची जाहीर नोटीस अर्ज क्रमांक ACC/X/1653/0022

सार्वजनिक न्यासाचे नाव नोंदणी क्रमांक: "Research Academy of Social Sciences" बाबात

Hussain Anwar Akhtar. अर्जदार (RASS) सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, सहायक धर्मादाय आयुक्त, बुहन्मंबई विभाग मुंबई हे वर नमूद केलेल्या फेरफार अहवाल/अर्ज यासंबंधी मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम. १९५० चे कलम १९ अन्वये खालील मद्यांवर चौकशी करणार आहेत :-

(१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्त्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरूपाचा आहे काय?

(२) खाली निर्दिष्ट कलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय ?

अ) जंगम मिळकत : (वर्णन) RS.1000/- (One Thousand Rupees Only) (व) स्थावर मिळकत : (वर्णन) Nil

पेंटॉकी ओर्गानि (इंडिया) लिमिटेड

सीआयएन : L24116MH1986PLC041681

नोंदणीकृत कार्यालय : ५०९, वोस्टर्न एज १, पश्चिम द्रुतगती महामार्गासमोर, बोरिवली, पूर्व, मुंबई ४०० ०६६

दूरध्वनी क्रमांक (०२२) ६१७० २१०० फॅक्स : (९१- २२) २२०४७२९७

ईमेल : investors@pentokey.com संकेतस्थळ : www.pentokey.com

३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-मतदान आणि बुक क्लोजर यांची सुचना

याद्वारे कळविण्यात येते की, पेंटॉकी ओर्गानि (इंडिया) लिमिटेड (कंपनी) यांच्या सभासदांची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, दिनांक २१ सप्टेंबर २०२२ रोजी भारतीर

प्रमाणवेळेनुसार सायं. ५, ०० वाजता केवळ व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / अन्य दकश्राव्य माध्यमे (ओएव्हीएम) यांच्या माध्यमातून वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुचनेत नमूद केलेल्या विषयानुरूप आणि सामान्य परिपत्रक दिनांकीत ८ एप्रिल २०२०, दिनांकीत १३ एप्रिल २०२०, दिनांकीत ५ मे २०२० आणि परिपत्रक क्रमांक ०२/ २०२१ दिनांकीत १३ जानेवारी २०२१ अनुक्रमे, जी कॉर्पोरेट ब्यवहार मंत्रालय यांनी जारी केली आहेत (ज्यांचा एकत्रित उक्षेख यापुढे एमसीए परिपत्रके असा करण्यात येणार आहे) आणि सिक्युरिटी

अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) परिपत्रक क्रमांक SEBI / HO / CFD / CMD2 / CIR / P / 2021 / 11 दिनांकीत १३ मे २०२२ अनुसार होणार आहे. वरील प्रमाणे नमृद केलेल्या परिपत्रकाना अनुसरून ज्या सभासदांचे इ मेल तपशील कंपनी / कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्फर एजंट्स डेटा मॅटिकस बिझनेस सोल्युशन्स लिमिटेड (रजिस्ट्रार आणि शेअर त्रजन्स्फर एजंट्स) तसेच डिपॉझिटरी यांच्याकडे नॉदणीकृत आहेत अशा सभासदांना ३५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, वार्षिक अहवाल तसेच

वित्तीय वर्ष वित्तीय वर्ष २०२१- २०२२ करिताच्या वार्षिक अहवालाची लिंक केवळ इ मेलच्या माध्यमातून निर्गमित करण्याची प्रक्रिया दिनांक ३ सप्टेंबर २०२२ रोजी पूर्ण करण्यात

आली आहे. वित्तीय वर्ष २०२१- २२ करिताचा वार्षिक अहवाल तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना तसेच ३५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे एक्सप्लेनेटरी स्टेटमेंट कंपनीचे

संकेतस्थळ www.pentokey.com येथे तसेच स्टॉक एक्स्चेंच यांचे संकेतस्थळ www.bseindia.com http://www.bseindia.com येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. वरील प्रमाणे नमूद केलेल्या कागदपत्रांची सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) (सीडीएसएल) यांचे संकेतस्थळ www.evotingindia.

दूरस्थ इ मतदान : कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ मधील तरतुर्दीना अनुसरून तसेच त्यासह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन) नियम २०१४ चा नियम २० आणि दूरस्थ इ भतदान : क्रभना कायदा २०१३ च कलाम २०८ मधाल तर्तुदाना अनुसक्त तसच त्यासह वाचा क्रभना (मनजम्ट अड एडामानस्ट्रशन) नयम २०२४ चा नयम २० आण त्यात बेळाेवेळी करण्यात आलेल्या सुधारणांना अनुसकन, वार्षिक सर्वसाधाण सभेच्या संदर्भात हेन्दरुखूट ऑफ कंपनी क्रीकटों आफ इंडिया (वार्सिक्ट) अलिलाशास्त्र अंडिय्स्लाेजर रिकायर्पेट्स) नियम २०१५ चा नियम ४४, यांना अनुसक्त वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व विषयांवर सभासदांना दूरस्थ इ मतदान पद्धतीच्या माध्यमातून इलेक्ट्राॅनिकली मतदानाचा हक्ष बजावता यावा यासाठी कंपनी दूरस्थ इ मतदान सुविधा आपल्या सभासदांना उपलब्ध करून देत आहे. त्याकरिता कंपनीने सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड यांनी उपलब्ध करून

दिलेली दूरस्थ इ मतदान चुलियो चेतली आहे. दूरस्थ इ मतदानासाठी सविस्तर सूचना पुढील प्रमाणे आहेत. ए) दूरस्थ इ मतदान खालील प्रमाणे नमूद केलेल्या कालावधीत उपलब्ध असेल : दूरस्थ इ मतदान प्रक्रियेला रविवार दिनांक १८ सप्टेंबर २०२२ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसा

बी) सभासदाचे मताधिकार हे कट ऑफ तारीख म्हणजेच बुधवार दिनांक १४ सप्टेंबर २०२२ रोजी कंपनीच्या एकण पेड अप समभाग भांडवलात समभागधारकांच्या समभागांच्य

सकाळी ९, ०० वाजता प्रारंभ करण्यात बेईल आणि ही प्रक्रिया मंगळवार दिनांक २० सप्टेंबर २०२१ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार संघ्याकाळी ५, ०० वाजता संपुरटात बेईल त्यानंतर दूरस्थ इ मतदान प्रारूप मतदानासाठी सीडीएसएल यांच्याकडून बंद करण्यात बेईल आणि त्यानंतर सभासदांना दूरस्थ इ मतदानाच्या माध्यमातून मतदान करता येणार नाही

प्रमाणावर अवर्ताच्न असर्तातः, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरप्यान इ मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि जे समभागधारक वार्षिक सर्वसाधारण सभेच्य उपस्थित असर्ताल आणि ज्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ इ मतदान सुविधेचा वापर करून मतदानाचा हक्क बजावलेला नाही असे सभासद वार्षिक सर्वसाधारण

सभेच्या दरम्यान इ मतदान प्रक्रियेचा अवलंब करून मतदानाचा हक्क बजावू याकतील. अशी कोणतीही व्यक्ती जिचे नाव डिपाझिररीज यांनी तथार केलेल्या लाभार्थी मालव यादीत आणि सभासद नोंद पुस्तिकेत कट ऑफ तारीख रोजी नोंदणीकृत आहे अशा व्यक्ती दूरस्थ इ मतदान तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान करण्यासार्ठ

सी) अशी कोणतीही व्यक्ती जी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे समभाग घेऊन कट ऑफ तारखेपूर्वी कंपनीची सभासद झालेली असेल आणि कट ऑफ तारीख रोजी म्हणजेच बुधवार दिनांक १४ सप्टेंबर २०२२ रोजी तिच्याकडे कंपनीचे समभाग असतील तर अशी व्यक्ती इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने

अवभावतं करता गता, त्याच्या विकासिक स्वताया इन जीवेज स्वताया इन स्वाचाया स्वताया विकास विकास विकास स्वताया है सादाना स्वताया स्वताया आया स्वताया स्वताया स्वताया स्वताया स्वत्याया स्वत्य याच्यावके नौराषिकृत आहे अशा व्यक्ती दूसस्य इ मतदान प्रकृतिद्वार मतदानाचा हक बजावायासादी त्याचा सम्याचा युजर आरडी आणि पासवर्ड यांचा वापर करू शकतात. डी) ज्या सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूस्स्य इ मतदान पद्धतीचा अवलंब करून मतदानाचा हक बजावलेला आहे असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसं

रूपा सामादानी आपत्या इ मेल तपशिलाची नोंदणी अद्याप केलेली नाही अशा सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना वार्षिक अहवाल २०२१- २२ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्राप्त करण्यासाठी दूरस्थ इ मतदानासाठी युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी इ मेल तपशिलाची नोंदणी करण्यासाठी खालील प्रमाणे

१. प्रत्यक्ष समभागधारकांसाठी : कृपया आवश्यक त्याप्रमाणे तपशील म्हणजेच फोलिओ क्रमांक, समभागधारकाचे नाव, समभाग प्रामाणपत्राची स्कॅन केलेली प्रत, (मागून आणि

पुढून), पॅन (स्वयंसाक्षांकीत स्कॅन केलेली प्रत), आधार (स्वयंसाक्षांकीत स्कॅन केलेली प्रत) इ मेलच्या माध्यमातून कंपनीचे आरटीए डेटा मॅटिकस बिझनेस सोल्यशन्स ुर्दू (), भ (२०१४) विकास के प्राथमिक के प

)नाव, क्लायंट मास्टर कॉर्पी कन्सॉलिडिटेड अकाउंट स्टेटमेंट, पॅन (स्वयंसाक्षांकीत स्कॅन केलेली प्रत), आधार (स्वयंसाक्षांकीत स्कॅन केलेली प्रत) इ मेलच्या माध्यमातून कंपनीचे आरटीए डेटा मॅटिकस बिझनेस सोल्युशन्स लिमिटेड यांच्याकडे anand_bhilare@datamaticsbpm.com येथे सादर करावा.

वार्षिक सर्वसाधारण समेला उपस्थित राहण्याच्या संदर्भात, इ मतदान, दूस्य इ मतदान यांच्या स्थानी आपन्याल कोणयाही गंका किंवा प्रस्न अस्पार ता evotingindia.com वेथे हेल्प सेक्शनमध्ये उपलब्ध असलेले फ्रिक्वेनताली आस्वड क्वेश्चन्स तसेच समासदांकरिता उपलब्ध असलेले इ मतदान युजर मॅन्युअल यांचा संदर्भ

घेऊ शकता. किंवा helpdesk.evoting@cdslindia.com येथे इ मेलच्या माध्यमातून संपर्क साधू शकता किंवा श्री नितीन कुन्देर (०२२- २३०५८७३८) किंवा श्री

मेहबूब लाखनी (०२२ - २३०५८५४३) किंवा श्री राकेश दलवी (०२२ - २३०५८५४२) यांच्याशी संपर्क साधावा. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून होणाऱ्या मतदानासंदर्भात कोणत्याही शंकांच्या निरसनासाठी श्री राकेश दळवी, व्यवस्थापक, सीडीएसएल, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड

ए विंग, २५ वा मजला, मेरेथॉन फ्यूचरिक्स, मफतलाल मिल्स कंपाउंड, एन एम जोशी मार्ग, लोअर परळ, (पूर्व) मुंबई ४०० ०१३ यांच्याशी संपर्क साधावा किंवा helpdesk

कॅपनी कायदा २०१३ चे कलम ९१ अनुसार कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिका आणि समभाग हस्तांतरण पुस्तिका गुरुवार दिनांक १५ सप्टेंबर २०२२ ते बुधवार दिनांक २५ सप्टेंबर

निकाल हे वार्षिक सर्वसाधारण सभेचे कामकाज संपत्यानंतर ८ तासांत जाहीर करण्यात येतील. त्याच प्रमाण काम्पि सदरील निकाल जेथे कंपनीचे समभाग नोंदणीकृत आहेत अशा

भांडवली बाजारात म्हणजेच बीएसई लिमिटेड यांना त्याची माहिती देतील. जाहीर झालेल निकाल छाननी अधिकान्याच्या निकालासह कंपनीचे संकेतस्थळ www.pentokey com तसेच सीडीएसएल यांचे संकेतस्थळ www.cdslindia.com येथे प्रकाशित करण्यात येतील.

/ ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राह् शकतात मात्र त्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान पुन्हा मतदान करता येणार नाही. इ मतदान दूरस्थ इ मतदान प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी छाननी अधिकारी म्हणून कंपनीने मेसर्स पीआरएस असोसिएट्स यांची नियुक्ती केली आहे

नमूद केलेल्या प्रक्रियेचा अवलंब बुधवार दिनांक १४ सप्टेंबर २०२२ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ५. ०० वाजेपर्यंत करावा.

evoting@cdslindia.com येथे इ मेलच्या माध्यमातून संपर्क साधावा किंवा ०२२- २३०५८५४२ / ४३ येथे संपर्क साधावा.

२०२२ (दोन्ही दिवस धरून) या कालावधीत वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर बंद राहतील.

मतदानाचा हक बजावण्यासाठी आवश्यक असलेला यूजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करून घेण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुचनेत नमुद केलेल्या प्रक्रियेचा अवलं

करू शकतील, जर त्यांचा पॅन क्रमांक संबंधित डिपॉझिटरीज यांच्याकडे अद्ययावत केलेला असेल तर. मात्र ज्या सभासदांनी आपलं पॅनकार्ड क्रमांक डिपॉझिटरीज यांच्याकर अद्ययावत केलेला नाही, त्यांच्या विनंतीनसार लॉग इन आयडी स्वतंत्रपणे इ मेलच्या माध्यमातून पाठविण्यात येईल. जी व्यक्ती या आधीच इ मतदानासाठी सीडीएसएर

संदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर परावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिद्ध झाल्यातारखपासून तीस दिवसांच्या आत या कार्यालयाचं वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतांचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जांचा निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील

ही नोटीस माझे सहीनिशी व. मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक 07/07/22 रोजी दिली.

2013, Rules made thereunder and General Circular No. 20/2020 dated 5th May 2020 read with General Circular No. 14/2020 dated 8th April 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April 2020 and General Circular no. 02/2021 dated 13th January, 2021, 14th ecember, 2021, 02/2022 and 03/2022 dated 5th May, 2022 respectively and all other relevant circulars issued from time to time by the Ministry of Corporate Affairs ("the MCA Circulars") read with the SEBI Circulars, 36th Annual General Meeting ('AGM') of the members of **Dhanlaxmi Cotex Limited** will be held on **Saturday, September 24, 2022 at** 11:30 A.M through video conferencing facility without any physical presence of members

The AGM Notice is also available on the website of the company at http://www.dcl.net.in nvestor_info.html and on the website of Bombay Stock Exchange at www.bseindia.com. No hard copies of the notice will be made available to the Members.

Manner to register/update email addresses: have not registered their e-mail address with the Company

Send Scanned copy of the following documents by email to: shwetas@bigshareonline. dcotex1987@gmail.com and accounts@dcl.r

Election Identity card, Passport) in support of the address of the Members as registered

The shareholders holding shares in electronic mode are also requested to register/update their email address, Permanent Account Number (PAN) and Bank Account details with the Depository Participant where their respective dematerialised accounts are maintained. ote e-voting as well as e-voting at the AGM on the proposals contained in the Notice of the AGM will be conducted on the e-voting system to be provided by the Company through CDSL. The details of the e-voting system and process of e-voting is specified in the Notice of the $36^{\rm th}$ AGM. The members who are holding shares in physical form or who have not registered their email ID, can access the details of e-voting system and vote or the e-voting system as per the procedure which will be mentioned in the AGM Notice.

This newspaper intimation will also be available on the on the website of BSE Limited a

(Managing Director) DIN-00002908 Date: 31/08/2022 Place: Mumbai

वॅलेनिका न्युट्रीशियन लिमिटेड

संकेतस्थळ: www.valenciantrition.com ई-मेल: complaince@valencia सचना

परिपत्रकाट्याशिवाय आहे आणि जे ८ एप्रिल २०२० च्या इतर परिपत्रकांसह वाचले जाणाऱ्या १३ एप्रिल २०२० रोजी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेले ('एमसीए परिपत्रक') आणि १७ जानेवारी २०२१ आणि में १२.२०२० रोजी सिक्यरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ('सेबी परिपत्रक') द्वारे जारी केलेले परिपत्रक ञ्पनी आयोजित करत आहे. त्याची नववी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२३ रोजी दपारी १२:०० वाजता व्हिङिओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसी) किंवा इतर दक्षशान्य माध्यमांदारे ('ओएव्हीएम द्वारे उपरोक्त परिपत्रकांच्या तरतुर्दींनुसार आयोजित करण्यात येणार आहे.

सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड ('CDSL') द्वारे व्यवहार करण्यासाठी प्रदान केलेल्या व्हीसी/ ्रो ओएन्हीएम सुविधेद्वारे गुरुवार, २९ सप्टेंबर २०२२ रोजी कंपनीच्या सदस्यांची एजीएम दपारी १२:०० वाजत भाप्रवे) होणार आहे. एजीएम बोलावण्याच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे न्यवसाय, कंपनीच्या २०२१-२२ च्या आर्थिक वर्षासाठीच्या नवन्या वार्षिक अहवाताची ई-प्रत आणि एजीएमची सूचना, आर्थिक विवरणे आणि इतर वैधानिक अहवाल कंपनीच्या www.valencianutrition.com या संकेतस्थळावर उपलब्ध असतील सीडीएसएतची वेबसाइट www.evotingindia.com. यान्यतिरिक्त, एजीएमची सूचना स्टॉक एक्सेवंजन्य वेबसाइटवर देखील उपलब्ध असेल ज्यावर कंपनीच्या सिक्यरिटीज सचीबद्ध आहेत म्हणजे www.bscindia.co वर उपलब्ध आहे. सदस्य केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहु शकतात आणि सहभागी होऊ शकतात, ज्याचा तपशील कंपनीद्वार मीटिंगच्या सूचनेमध्ये प्रदान केला जाईल.

सर्विधित करण्यासाठी कंपनीच्या एजीएममध्ये वैयक्तिकरित्या उपस्थित राहण्याची आणि सहभागी होण्याची ोणतीही तस्तूद करण्यात आलेली नाही. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणपूर्तीसाठी उद्देशाने व्हीसी/ओएव्हीएम द्वारे सभेला उपस्थित राहणारे सदस्य गणले जातील. वार्षिक अहवाल २०२१-२२ सर एजीएमरी सूचना इतेपर्रेनिक पद्भतीने त्या सदस्यांना पाठवती जाईव ज्याचे ई-मेल आयडीची नींद्र कंपनी रजिरट्रार आणि ट्रान्सफर एजंट ('रजिरट्रार') / डिपॉझिटरी पार्टिरापंट्स ('डीपी') यांट्याकडे नोंद्रणीकृत केली थाडे त्यांना पाठविण्यात आले आहे.. ञेबीच्या परिपत्रकांन्सार. एजीएम आणि वार्षिक अहवालाच्या कोणत्याही प्रत्यक्ष प्रती कोणत्याही सदस्या

की त्यांनी त्यांचा ई-मेल आयडी कंपनीच्या आस्टीए (बिग शेअर सिर्हिसेस पायवहेट लिमिटेड) मध्ये नोंदणीकत ञ्रून घ्यावा आणि एजीएम ची सूचना आणि वार्षिक अहवात इतेक्ट्रॉनिक पद्भतीने प्राप्त करण्यास vestor@bigshareonline.com वर ईमेल पाठवावा. ई-व्होटिंगसाठी लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्राप्त कर

कृपया तक्षात घ्या की नोंदणीकृत ईमेल आयडी फक्त एजीएमची सूचना प्राप्त करण्यासाठी, मते देण्यासाठ

ईमेल आयडीवर सीडीएसएलद्वारे पाठवला जाईल. सीडीएसएल ची ई-वोटिंग सुविधा ('रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंग') तिच्या सर्व सभासदांना एजीएम सचनेमध्ये नमद्र केलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी कंपनीला आनंद्र होत आहे. यान्यतिरिक्त, कंपनी

वॅलेनिका न्युट्रीशियन लिमिटेड, करीता

जय शाह

दिनांक : ३०-०८-२०२२

PUBLIC NOTICE

Let it be Know all public that Neelkamal co.op hsg. Ltd.situated at Teen dongari, Yashwant nagar, Goregaon West, mumbai.400062, is my client and 1) Mr.sayyed Mohammed Husain lal Mohd was member of society and owner of flat no.304,3rd floor,C-wing, Neel kamal co.op hsg. Ltd, Teen dongari Yashwant nagar Goregaon West Mumbai 400104, who expired on dated: 10/10/2011 Leaving behind **Smt. Mobarkun Nisha and Afjal Husain** as legal heirs and they are made an agreement for Shabuddin Shaikh on dated 26/08/2022 by egistared agreement vide no BRL6-18217-2022a f any other legal heirs of Deceased Late Sayyed

said society/ under signed person's with cogne evidenc, objection, claim, charge of any nature against said flat Premises. The same should be prought within 07days from date of publication of notice in written to the undersigned with cogne evidence else later on no claim shall be entertained (REGD. NO.: MUM/SRA/HSG/C.T.C./11150/2006) TEEN DONGRI. YASHWANT NAGAR GOREGAON (WEST), MUMBAI - 400062

Mohammed Husainlal Mohd, is/are contact above

जाहीर सूचना

ाल्होत्रा हे फ्लॅट क्र. १२, सोनेट को-ऑप. हा. सो. लि शेर-ए-पंजाब सीएचएस लि.. महाकाली केव्ज रोड. अंधेरी पूर्व, मुंबई ४०० ०९३ चे मालक आहेत. त्यांनी सद लमत्ता अशील **लक्ष्मी नारायणा पुरम रमन अका**श यांच्याकडन नोंदणीकरणा करार क्र. ०००२३-२००६ अंतर्गत दि. ०३.०१.२००६ रोजी खरेदी केली होती. वरील ादर फ्लॅटचे लिंक दस्तावेज भरपूर पावसात २६.०७.२०० गेजी पंबर्द येथे खगब बाले प्रत्य क्यार प्रगेज गणेशान र पंकज कन्स्टक्शन (श्री. मल्होत्रा) यांच्या दरम्या अंमलात आणले होते. माझे अशाल यांनी मेघवाडी पोलीस स्टेशन येथे दि. २९.०८.२०२२ रोजी तकार दाखल केली जर कोणाही व्यक्तीस सदर फ्लॅटच्या संबंधात कोणतेही आक्षेप दावे, पभार असल्यास त्यांनी सदर सूचनेच्या पसिर्द्ध तारखोपासन ७ दिवसांच्या आत अधोहस्ताक्षरित यांना परावे यांच्यासह सादर करावे अन्यथा कोणतेही दावे गृहित धरत

सर्व जनतेस सचना टेण्यात येते की मार्च अशील

श्री. तेजिंदर पाल सिंह मल्होत्रा व श्रीम. अंजना कौं

वकील उच न्यायाल

संतोष डी. तिवार्र

१५, एम. पी. नगर, शोभना बिल्डीगजवळ, जे. एम. रोड पम्प हाउस, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०० ०९३.

इ स्क्वायर मनी गॅरंटीज लिमिटेड

सीआयएन : एल५१९००एम एच १९८५ पीएलसी ०३६९४६ युनिट # सीजी - ९, २४/ २६, कामा बिल्डिंग, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई ४०० ००१ इँमेल तपशील : Emgl१२३४@rediffmail.com, दूरध्वेनी क्रमांक : ९१६७३४६८८९

वार्षिक सर्वसाधारण सभा, इ मतदान आणि बुक क्लोजर यांची सूचना यादवारे कळविण्यात थेते की. इ स्क्वायर मनी गॅरटीज लिमिटेड (कंपनी) यांच्या सभासदांची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक २९ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११. ०० वाजता_ युनिट # सीजी

वाषिक सवसीयारण सभा गुरुवार (दनाक रहे सन्दर्ध र २०१२ राजा सकाळा ११, ०० वाजता युनिट म साजा - ९, १४) १३, कामा विल्डिंग, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई १७० ००१ येथे कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभैच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांच्या अनुरूप घेण्यात येणार आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना तसेच त्याच दूरस्थ इ मतदान पद्मतीने मतदान करण्याच्या प्रक्रियेचा तपशील आणि अटेन्डन्स स्विप आणि प्रांतिक फॉर्म अशा समासदांना ३० ऑगस्ट २०२२ रोजी निर्मितत करण्यात आले आहेत ज्या सभासदांची नावे सभासद नांद पुस्तिकत / डिपॉझिटरीज यांच्याकडून प्राप्त झालेल्या लाभार्थी मालकांच्या यादीत नोंदणीकृत आहेत, खालील प्रमाणे नमूद केलेल्या तपशिलाच्या

जनुतार. ए. ज्या सभासदांचे इ मेल तपशील नोंदणीकृत आहेत अशा सभासदांना इ मेलच्या मध्यमातून बी. ज्या सभासदांनी आपले इ मेल तपशील नोंदणीकृत केलेले नाहीत अशा अन्य सभासदांना पोस्टाच्य

कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ (कायदा) तसेच त्यासह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन नाम नापदा रिरों वे मार्का एट एक्पिया तिया राह्म प्राचार वाचा क्षेत्रां का स्वाचित्र करा है। नियम २०१४ चा नियम २० आणि त्यात वेळावेळी करण्यात आतेल्या सुधारणा आणि सिक्युरिटी अँड एक्स्चेज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑक्सिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियम २०१७ चा नियम ४४ (लिस्टिंग वेयुलेशन्स) यांना अनुसरून तसेच मर्दाभारणा स्माच्या संदर्भात इन्स्टिन्ट्स्ट् ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया यांनी जारी केलेले निकष (एस एस २) यांच्या अनुसार कंपनी आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व त्या विषयांवर सभासदांना ^उलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सेंट्रल डिपॉझिटरी सर्हिसेस (इंडिया लिमिटेड (सीडीएसएल) योच्या दूरस्य इ मतदान पद्मतीने मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करूर देत आहे. कायदा आणि त्याच्या अंतर्गत बनविण्यात आलेले विविध नियम यांच्या अनुसार तपशीर खालील प्रमाणे नमूद कंप्यानुसार आहेत. ए) ज्या सभासदांकडे कृपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहेत किंवा डिमेंट स्वरूपात उपलब्ध

ज्या ते जारातिकां अर्थनाय तमानामा अर्थाय त्याच्याता ज्यावस्य महित वाच्या उपलब्ध आहेत आणि ज्यांची नार्व सभासद नीद पुस्तिकत तसेच डिपॉझिटरोज यांनी तयार केलच्या लामार्यी मातकांच्या यादीत कट ऑफ तारीख म्हणजंच दिनांक २३ सप्टेंबर २०२२ रोजी नीदणीकृत आहेत असे सभासद (पात्र सभासद) दूरस्य इ मतदान पद्धतीन त्याच प्रमाणे वार्षिक सर्वसाधारण सभेट्या द्रस्यान होणाऱ्या मतदान प्रक्रियेच्या माध्यमातृन कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेट्या सूचनेत नमूद केलेल्या एक किंवा सर्व विश्वयांवर मतदानाचा इकक बजावण्यासाठी पात्र असतील.

बी) दुरस्थ इ मतदान प्रक्रियेला सोमवार दिनांक २६ सप्टेंबर २०२२ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी . ०० वाजता प्रारंभ करण्यात येईल

सी) दूरस्थ इ मतदान प्रक्रिया बुधवार दिनांक २८ सप्टेंबर २०२२ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी त्रा दूरस्य इ नतिश्चन अझमा बुध्यान (दमान रह सन्दर्भर रजर राजा नारताय प्रमाण वळनुतार सन्यानाळ) ९. ०० वाजता संपृष्टात येईल. डी)त्यानंतर दूरस्य इ मतदान प्रारूप मतदानासाठी बंद करण्यात येईल आणि त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीन मतदान करण्यास अनुमती असणार नाही. एखाद्या विषयावर एखाद्या सभासदाने एकदा

मतदान केलेले असेल तर त्याला त्यात पुन्हा बदल करता येणार नाही. मतदान करूल असले तर त्याला त्यात पुन्ही बदल करती यणार नाहा. सभासदांनी कृपया नोंद घ्याची की : वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान मतपित्रकेच्या माध्यमातृन मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि जे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित असतील आणि ज्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्व दृश्य इ मतदान प्रक्रियेचा अतवंत्व करून मतदानाचा हक्क बजावलेला नाही असे सभासद् वार्षिक सूर्वसाधारण सभेच्या दरम्यान मतपित्रकेच्या माध्यमातृन

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पात्र असतील. भी वार्षिक सर्वसाधार एमा जाउपरासाताण गाउ जिस्ताल. मी वार्षिक सर्वसाधारण समेरचा पूर्वी दूरस्थ इ मतदान प्रक्रियेचा अवलंब करून मतदानाचा हक्क बजावलेला आहे, असे समायद वार्षिक सर्वसाधारण समेला उपस्थित राहू शकतात मात्र त्यांना वार्षिक सर्वसाधारण समेरचा दरम्यान पुन्ता मतदान करता येणार नाही. एफ) जरू वार्षिक सर्वसाधारण समेची सूना निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एखादी व्यक्ती

कर वाषिक सवसायारण समा सुना निमानत करण्याचा प्राध्या पूर्ण झाल्यानतर रखादा व्यक्ता करानीचे समामाग घेडन कंपनीची समासद झालेदी असेत आणि कट ऑफ तारीख म्हणजेच २३ सप्टेबर २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी तिच्याकडे कंपनीचे सममाग असतील तर अशी व्यक्ती helpdesk. evoting@cdslindia.com येथे विनंती पाठवृन लॉग इन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकते.) ज्या व्यक्तीचे नाव समासद नोंद पुस्तिकत आणि डिपॉझिटरीज यांनी त्यार केलेल्या लामार्थी मालकांच्या यादीत कट ऑफ तारीख रोजी नोंदणीकृत असेल तर अशा व्यक्तीच दूरस्थ इ मतदान पद्धतीने होणाऱ्या मतदान प्रक्रियेत तसेच वार्षिक सर्वेसाधारण समेश्या दरम्यान प्रत्यक्ष मतपिकेच्या माध्यमातन होणाऱ्या मतदान प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी पात्र असतील

एच) लींग इन करप्याच्या प्रक्रिकेच्या संदर्भात कोणत्याही स्वरुपाच्या अस्तित्य. तोंग इन करप्याच्या प्रक्रिकेच्या संदर्भात कोणत्याही स्वरुपाच्या क्षेत्रा असल्यास किंवा सभासद http://www.evoting.com या संकेत स्थळावर डाउनलोड विभागात उपलब्ध असलेले इन्तदान युजर आन्क्ष्य कर्षक्यस्त्रामा संदर्भ घेऊ शक्ततात किंवा सभासदामाठी उपलब्ध असलेले इ नत्यदान युजर मॅन्युअल पाहू शक्ततात किंवा श्री राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक, (सीडीएसएल) यांच्याशी

भन्युजल पाँच पंतालात किंवा जो राक्ता दुवा वारण्ठ व्यवस्थायम्, राक्तात किंवा १८०० - २००० १५३३ / + ९१ - २२- २३०५८५४३ येथे तसेच सीडीएसएल, मेरेशॉन फ्युचरेक्स, ए विंग, २५ वा मजला, एन एम जीधी मार्ग, लोअर परळ, मुंबई ४०० ०१३ येथे संम्पर्क साधू शकतात. आय) द्रस्थ इ मतदान पद्धतीच्या माध्यमातून होणारी मतदान प्रक्रिया तसेच इन्स्टा पोल प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक पद्धतीच्या माध्यमातून होणारी मतदान प्रक्रिया तसेच इन्स्टा पोल प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी यांची छाननी करण्यासाठी छाननी अधिकारी म्हणून कंपनीच्या संघालक मंडळाने श्री संजय कुमार व्यास, प्रक्टिसिंग कंपनी संक्रेटरी, यांची नियुक्ती केली आहे.

रुपालन मडळान ना राजप कुमार व्यास, प्राप्तदासग कपना सकटरा, याचा नियुक्त कता आहे. कंपनीरच्या समासद नोंद पुरित्तका आणि समामाग हस्तातरण पुरिस्तका शतिकार दिवांक २४ सप्टेंब २०२२ ते गुरुवार दिनांक २९ सप्टेंबर २०२२ (दोन्ही दिवस धरून) या कालावधीत वार्षिक सर्वसाधारण ४५ सर्ट त गुरुवार दिलाक ४५ सप्टबर ४०२४ (दान्हा ।दवस घरून) या कालावघात वाायक सवसाधार सभिच्या उद्देशयाने बंद ठेक्ययान येतील. दूरस्थ इ मतदान प्रक्रियेचा तपशील आणि पद्धती जाणून घेण्यासाठी सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण

प्रभेची सूचना काळजीपूर्वक वाचावी. इलेक्ट्रॉनिक मतदान पदधतीच्या संदर्भात कोणताही स्वरूपाच्या शंक समया सूचना काळानुक वायावा, इक्क्युतानन मत्त्रात्त्र पद्धताच्या सदमात काणाताहा स्वरुपाच्या शका असत्त्र्यास कंपनीचे समासद श्री राकेश दळवी, वरिष्ठ ट्यवस्थापक, (सिडीएसएव) ग्राच्याशी सेट्रक डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) विसिटेड, मेरेथॉन फ्युचरेक्स, ए विंग, २५ वा मजाला, मफललाल मिल कंपाउंड, एन एम जोशी मार्ग, लोअर परळ, मुंबई ४,०० ०१३ येथे संपर्क साध् शकतात किंवा इ मेलच्या माध्यमातून helpdesk.evoting@cdslindia.com येथे संपर्क साध् शकतात किंवा टीलफ्री क्रमांक १८०० २२ ५५९ 33 येथे संपर्क साध् शकतात किंवा कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात संपर्क साधु शकतात.

नानाराज्यात तथम ताथ स्वातात. वार्षिक सर्वसाधारण सक्षा आर्मित करणारी सूचना आणि अन्य आवश्यक ती प्रपत्रे कंपनीचे संकेतस्थळ www.esquiremoneyguarantees.com आणि सीडीएसएत यांचे संकेतस्थळ evoting@cdslindia. com येतेच उपलब्ध असतील.

स्थळ : मुंबई

स्वाक्षरी / किशोर गोपाळ पाटील डीआयएन : ०५१२१०१७

बॉबे टॉकीज लिमिटेड नोंदणीकृत कार्याजय : २०१, नव नीलम बिल्डिंग, ए विंग, २ रा मजला, १०८, वरळी सी फेस रोड, वरळी, मुंबई - ४०० ०१८ . ५९९०एमएच १९८४

दरध्वनी क्रमांक : + ९१ २२ ९१६७३४६८८९. इ मेल : btl.invstcomp@rediffmail.com वार्षिक सर्वसाधारण सभा, इ मतदान आणि बुक क्लोजर यांची माहिती

गद्वारे कळविण्यात येते की, बॉम्बे टॉकीज लिमिटेड (कंपनी) यांच्या सभासदांची ३८ वी वार्षिक वादाता किळावण्यात पत का, बान्न दोनाज तालागड (क्षणा) याच्या कामातदाया उट वा वायक सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक २९ सर्टवर २०२२ रोजी सनाळी ११, ०० वाजता २०१, २१ रा मजजा नवनितम प्रिमायसँस सोसायरी, १०८, एस पी रोड, वरळी, मुंबई, महाराष्ट्र ४०० ०१८, भारत येथे कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुचनेत नमृद केलेल्या विषयांच्या अनुरूप प्रेण्यात येणार आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना तसँच त्याच दुरस्थ इ मतदान पद्धतीने मतदान करण्याच्या प्रक्रियेचा तपशील आमो अटेन्डल्स स्लिप आणि प्राविस आर अशा सभासदांना ३० ऑगस्ट २०२२ रोजी निर्गमित करण्यात आले आहेत ज्या सभासदांची नावे सभासद नोंद पुस्तिकेत / डिपॉझिटरीज यांच्याकडून प्राप्त झालेल्या लाभार्थी मालकांच्या यादीत नोंदणीकृत आहेत, खालील प्रमाणे नमूद

वाध्यानञ्जून आन्त झालल्या लामाया मालकाच्या यादात नादणाकृत आहत, खालाल प्रमाण नमू केलेल्या तपशिलाच्या अनुसार. ए. ज्या सभासदांचे इ मेल तपशील नोंदणीकृत आहेत अशा सभासदांना इ मेलच्या मध्यमातून बी. ज्या सभासदांनी आपले इ मेल तपशील नोंदणीकृत केलेले नाहीत अशा अन्य सभासदांना पोस्टाच्य कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ (कायदा) तसेच त्यासह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्टेशन क्विया २०१४ चा नियम २० आणि त्यात् वैक्षेविकी करण्यात आलेल्या मुकारणा आणि सिक्युरिटी और क्वियम २०१४ चा नियम २० आणि त्यात् वैक्षेविकी करण्यात आलेल्या मुकारणा आणि सिक्युरिटी और एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑंड इस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियम २०१५ च नियम ४४ (लिस्टिंग रेग्यलेशन्स) यांना अनसरून तसेच सर्वसाधारण सभांच्या इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया यांनी जारी केलेले निकष (एस एस २) यांच्या अनसा

इनिस्पर्य जान भन्ना राम्प्रार्थना जाप इन्डिया पाना जाप निष्य हिन्स करेलिया सर्व र एस प्राप्य जनुसार कंपनी आप्त्या वार्षिक सर्वसाधारण समेट्या सुचलेत नमूद केलेल्या सर्व र या विषयांत्र समासदाना इलेक्ट्रिनिक मतदान पद्धातीने मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी नैशनल सिक्युरिटी डियोज़िंटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांच्या दुरस्थ इ मतदान पद्धातीने मतदान करणचारी सुविधा उपलब्ध करूक देत आहे. कायदा आणि त्याच्या अंतुर्गत बनविण्यात आलेले विविध नियम यांच्या अनुसार तपशील पत जाह, भाष्या जागा राजाच्या जागात बाजाच्या जागात वाच्या जानुसार तरसाल खालील प्रमाणे नमूद केल्यानुसार आहेत. ए) ज्या सभारादाकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहेत किंवा डिमेंट स्वरूपात उपलब्ध आहेत आणि ज्यांची नावे सभासद नोंद पुस्तिकेत तसेच डिपॉझिटरीज यांनी तयार केलेल्या लाभार्थी मालकांच्या यादीत कर ऑफ तारीख म्हणजेच दिनांक २३ सप्टेंबर २०२२ रोजी नोंदणीकृत आहेत

भारकाच्या यात्रात कर आफ ताराख करणजप दिनाक र अस्प्रेट्स २०२४ राजा नादाणकृत आहत असे संभारतद (पात्र संभारतद) दूरस्य इन्मदान पद्धतीने त्याच प्रमाणे वार्षिक सर्वसाधारण सभेट्या दरम्यान होणाऱ्या मतदान पद्धतीने तसेच होणाऱ्या मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेट्या सूचनेत नमूद केलेल्या एक किंवा सर्व विषयांवर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पात्र असर्तील. बी) दूरस्थ इ मतदान प्रक्रियेला सोमवार दिनांक २६ सप्टेंबर २०२२ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार

मकाली ९ ०० वाजना पारंभ करण्यान येर्डल

सी) दूरस्थ इ मतदान प्रक्रिया बुधवार दिनांक २८ सप्टेंबर २०२२ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार सध्याकाळी ५. ०० वाजता संपुष्टात येईल. डी)त्यानंतर दूरस्थ इ मतदान प्रारंप मतदानासाठी बंद करण्यात येईल आणि त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्

मतदान पदेधतीने मतदान करण्यास अनमती असणार नाही. एखादया विषयावर एखादया सभासदान एकदा मतदान केलेले असेल तर त्याला त्यात पुन्हा बदल करता येणार नाही. रक्षता निर्माण कार्या है (त्यांका त्यांका कुरून बदान करता वर्णार नाहा. सभासदानी कृपया नींद ह्यावी की : वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान मतपत्रिकेच्या माध्यमातृन मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि जे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित असतील आणि

कल्ला दुर्थात येपार आहे आण ज संशोसिद वार्षिक संवसाधारण संशाला उपस्थित असताल आण ज्यांनी वार्षिक सर्वसाधारण संशेद्या पूर्वी दूरस्थ इ मतदाना प्रक्रियेचा अतवलंब करून मतदानाचा हक्क बजावलेला नाही असे संशासद वार्षिक सर्वसाधारण संशेद्या दरम्यान मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पात्र असतील. वार्षिक सर्वसाधारण संशेच्या पूर्वी दूरस्थ इ मतदान प्रक्रियेचा अवलंब करून मतदानाचा हक्क बजावलेला आहे, असे संशासद वार्षिक सर्वसाधारण संशेला उपस्थित राहू शंकतात मात्र त्यांना वार्षिक मर्वसाधारण संशेच्या यरम्यान एन्टा मतदान करना योगार लाहे

बजावलेला आहं, अस संभासद वार्षिक सर्वसाधारण संभेला उपास्थित राह् शकतात मात्र त्यांना वार्षिक सर्वसाधारण संभेचा पून्हा मतदान करता येणार नाहीं.

एफ) जर वार्षिक सर्वसाधारण संभेची सूचना निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एखादी व्यक्ती कंपनीचे समभाग धेऊन कंपनीची संभासदा झालेली असेल आणि कट ऑफ तारीख म्हण्याच २३ सप्टेंबर २०२२ रोजी किवा त्यापूर्वी तिरयाकड़े कंपनीचे समभाग असतील तर अशी व्यक्ती evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवून लॉग इन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकते जी) ज्या व्यक्तीचे नाव सभासद नींद पृहित्केत आणि डिप्पोझिटरीज यांनी तयर केलेल्या नाभार्यी मालकांच्या यादीत कट ऑफ तारीख रोजी नींदर्णोकृत असेल तर अशा व्यक्तीच द्रस्थ इ मतदान पद्धातीन तसेच वार्षिक सर्वसाधारण सभैच्या दरम्यान प्रत्यक्ष मतपत्रिकेट्या माध्यमातून होणाऱ्या सन्तरान पिक्टेन सम्भाग घेण्यामारी पात्र असन्तरान प्रत्यक्ष मतपत्रिकेट्या समाध्यमातून होणाऱ्या

मतदान प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी पात्र असतील. एच) लॉग इन करण्याच्या प्रक्रियेच्या संदर्भात कोणत्याही स्वरूपाच्या शंका असल्यास किंवा कोणत्याही स्वरूपाच्या तांत्रिक अडपणी उद्भवत असल्यास सभासद एनएसडीएल हेल्प डेन्स यांच्याशी evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवून संपर्क साधू शक्तात किंवा टोलफी क्रमांक : १८०० १०२० ९९० आणि १८०० २२ ४४५ ३० येथे साप्क साधू शक्तात किंवा श्रीमती सोनी सिंग, सहायक व्यवस्थापक, एनएसडीएल किंवा श्री अनुभव संक्सेना, एनएसडीएल यांच्याशी evoting@nsdl.co.in

येथे संपर्क साधू शकतात. भाय) दुस्स्य इ मतदान पद्धतीच्या माध्यमातृन होणारी मतदान प्रक्रिया तसेच इन्स्टा पोल प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक पद्धतीने हवावी याची छाननी करण्यासाठी छाननी अधिकारी म्हणून कंपुनीच्या संचालक मंडळाने श्री संजय कुमार व्यास, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, यांची नियुक्ती केली

जो कंपनीच्या सभासद नांद पुस्तिका आणि समभाग हस्तांतरण पुस्तिका शनिवार दिनांक २४ सप्टेंबर २०२२ ते गुरुवार दिनांक २४ सप्टेंबर २०२२ (दोन्ही दिवस धरून) या कालावधीत वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देश्याने बंद ठेक्ययात येतील, के) दूरस्थ इ मतदान प्रक्रियेचा तपशील आणि पद्धती जाणून घेण्यासाठी सभासदांनी वार्षिक

क) दूरस्य इ मतदान प्राक्रयपा तपशाल आण पद्यता जाणून घरणाति संभावदाना वाषिक संवेसाधारण सक्षेची सूचना काळजेणूर्वक वाचावी. इलेक्ट्रॉनिक मतदान पद्यतिच्या संदर्भीत कोणताही स्वरूपाच्या शंका असल्यास कंपनीचे सभासद श्रीमती सोनी सिंग, सहायक व्यवस्थापक, एनाएसडीएल किंवा श्री अनुभव सक्सेना, एनाएसडीएल यांच्याशी evoting@nsdl.co.in येथे संपर्क साधू शंकतात किंवा कंपनी संक्रेटरी यांच्याशी कंपनीच्या नोंद्रणीकृत कार्यात्यात संपंक साधू शंकतात किंवा टेनाक्री क्रमांक: १८०० १२० ९२० आणि १८०० २२ ४४ ३० येथे संपर्क साधू शंकतात. वार्षिक सर्वसाधारण सभा आमंत्रित कराणारी सूचना आणि अन्य आवश्यक ती प्रपंत्रे कंपनीचे पान्त्रक त्वसाचारण सभा जामात्रत करणारा सूचना आगण अन्य आवश्यक ता प्रपत्र कपनीच संकेतस्थळ https: ://bombaytalkieslimited.in आणि एनएसडीएन यांचे संकेतस्थळ evoting@ nsdl.co.in येतेच उपलब्ध असतील.

> धर्मेश कोटक डीआयएन : ०६६४२१५७

ठिकाण: मंबई दिनांक: ऑगस्ट ३१, २०२२

पेंटॉकी ओर्गानि (इंडिया) लिमिटेड यांच्या करित

कंपनी सेक्रेटरी आणि कम्प्लायन्स अधिकारी

स्वाक्षरी /

किरण जाध्व

सीआयएन: एतष९९०९एमएच२०९३पीएतसी३८९३९४ नोदणी. कार्या.: एसएच-४, ए विंग, इमा. क्र. ३४, टिळक नगर, वेंबूर,

आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी विचारात घेतली जाईल. रिमोट ई-व्होटिंग आणि एजीएममध्ये उपस्थित राहुण्यासाठी वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड सदस्यांना त्यांच्या नोंद्रणीक्

इन्फॉर्म्ड टेक्नोलॉजिस इंडिया लिमिटेड

भागधारक यांना सूचना

प्राघिकरणा अनुसार खालील प्रक्रियांचा वापर करून सदर आयईपीएफ वेबसाइट (www.iepf.gov.in) वर उपल

सभासदत्व क्र. ए४७६९

DHANLAXMI COTEX LIMITED REGD. OFF: C J HOUSE, 2ND FLOOR, 285 PRINCESS STREET, MUMBAI- 40000: CIN: L51100MH1987PLC042280| E-mail: dcotex1987@gmail.com

INFORMATION REGARDING THE ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/ OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM)

NOTICE is hereby given that pursuant to the applicable provisions of the Companies Act e process of participation in the AGM will be provided in the Notice of the AGM.

Depository Participant are requested to register their e-mail address in the following

a. A signed request letter mentioning your name, folio number and complete address o. Self-attested scanned copy of the PAN Card, and c. Self-attested scanned copy of any document (such as Aadhaar card, Driving Licence,

• For Electronic Shareholders

www.bseindia.com For Dhanlaxmi Cotex Limited

Mahesh S. Jhawar

सहवास कॉ-ऑपरेटिव्ह एचएसजी सोसा. मुंबई ४०००८९. दूर. ८९२८०५६९७४

याद्वारे सूचना देण्यात चेत आहे की, कंपनी कागदा, २०१३ आणि त्याअंतर्गत करण्यात आलेल्या निस्मांच्या तरतुर्दीनुसार, ०५ मे २०२२ ट्या सामान्य परिएमकास्त्र वाचले मेले आहे जे १३ जानेवारी २०२१ ट्या

यानुसार, कृपया तक्षात घ्या की कोविड-१९ संदर्भात सरकारी अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या निर्देशांचे पातन

पाठवल्या जाणार नाहीत. ज्या सभासदांनी अद्याप त्यांचे ईमेल आयडीची नोंद्र केलेली नाही त्यांना विनंती आहे

भौटिंग दरम्यान ई-व्होरिंग प्रणातीद्वारे मतदान करण्याची सुविधा देखील प्रदान करेल. एजीएमच्या आधी दरम्यान ई-वोटिंगची तपशीलवार प्रक्रिया नीटीसमध्ये प्रदान केली जाईल.

पूर्ण वेळ संचालक आणि मुख्य वितिय अधिकारी डीआयएन: ०९०७२४०५